

जंरते सूनतावान् RV. 1, 39, 7. पुरुणीया ज्ञानवेदो जस्व 7, 9, 6.  
 पुरुत् (?) oder पुरुद् (?) f. TRIK. 3, 3, 1.  
 पुरुत्मेन् (पुरु + 1. त्मन्) adj. *vielfach existierend*: Indra RV. 8, 2, 38.  
 पुरुत्रौ (von पुरु) adv. P. 5, 4, 56. *vielfach; nach vielen Seiten, an vielen Orten; in vielerlei Weise, vielmals, oft*: पुरुत्रा व्यस्तः RV. 1, 32, 7. विष्ठित 163, 11. 2, 18, 7. वि मे पुरुत्रा पतयति कामाः 3, 53, 3. 61, 7. 4, 32, 21. 7, 1, 16. पुरुत्रा हि वा मतिभिर्कवन्ते 69, 6. पुरुत्रा वार्षे पियिषुः 103, 6. क्वेष्य वेदेसि पुरुत्रा चिद्धि ते मनः 8, 1, 7. 11, 8. 33, 8. तां मा देवा व्यदधुः पुरुत्रा 10, 123, 3. 127, 1. VS. 8, 62. 11, 17. AV. 10, 2, 6. 8, 12.  
 पुरुद् n. Gold ÇABDĀRTHAK. bei WILSON. — Vgl. पुरट्.  
 पुरुदंशक (पुरु + दंश) m. *Gans (viel:ählig wegen des zackigen Schnabels)*. TRIK. 2, 5, 31.  
 पुरुदंशम् nom. °दंशा P. 7, 1, 94. Vop. 3, 155. m. Bein. Indra's ĠAṚṬH. in Verz. d. Oxf. H. 191, a, 30 (°दंशाः). — Ungeñaue Schreibung für °दंसम्.  
 पुरुदंसम् (पुरु + दं) adj. *reich an wunderbaren Thaten, — Wirkungen*: die AÇVIN RV. 1, 3, 2. 6, 63, 10. 8, 9, 5. 76, 7. du. auch °दंसा 7, 73, 1. acc. °दंसम् इडां पुरुदंसं सनि गोः 3, 1, 23. m. Bein. Indra's UÇÉVAL. zu UNDIS. 1, 24.  
 पुरुदत्र (पुरु + दत्र) adj. *gabenreich*: Indra RV. 6, 18, 9.  
 पुरुदम (पुरु + 1. दम) adj. *viele Häuser besitzend oder aus vielen Häusern stammend*: वयं हि वा पुरुदमसो अश्विना रुवामके सधमोदेषु कारवः AV. 7, 73, 1.  
 पुरुदमम् (पुरु + दं) adj. so v. a. पुरुदंसम्, von Vishṇu RV. 3, 54, 14. Soma VS. 8, 30, wofür aber TS. 3, 3, 10, 2 उरुदप्स gelesen wird.  
 पुरुदिनं pl.: यस्येदिन्द्रः पुरुदिनेषु केता RV. 10, 20, 1. nach DURGA zu NIR. 6, 28 an vielen (पुरु) Tagen (दिन).  
 पुरुद्रप्ते (पुरु + द्र) adj. *tropfenreich*: die Marut RV. 5, 57, 5.  
 पुरुद्रुक् (पुरु + 2. द्रुक्) adj. *viel schadend* RV. 3, 18, 1.  
 पुरुद्रस् m. N. pr. eines Fürsten, eines Sohnes des Madhu von einer Vaidarbhi, HARIV. 1993.  
 पुरुर्धं (von पुरु) nur vor Position (प्र° und अ°), sonst पुरुर्धो adv. *auf vielerlei Weise, vielfach, vielmals* RV. 1, 122, 2. समस्मर्धं पुरुधा गा इष-एय 3, 50, 3. देवानां हृतः पुरुध प्रसूतः 54, 19. 55, 19. पुरुध प्रज्ञावान् 56, 3. 4, 2, 19. 6, 1, 13. 10, 37, 21. 55, 3. 36, 4. 39, 2. वि त्वामिन्द्र पुरुधा जना-सो ह्यपते 112, 7. 170, 1. उत गोरङ्गैः पुरुधापञ्जत AV. 7, 5, 5. 83, 5. सत्य-ञ्जली किं पुरुधानवात्र्या so v. a. *vielerlei Schlüsseln* BULG. P. 2, 2, 4.  
 पुरुर्धप्रतीक (पु + प्र) adj. *mancherlei Ansehen habend* RV. 3, 7, 3. 48, 3.  
 पुरुधस्मन् adj. nach BRHFY *viel (पुरु) scherzend (धस्मन् = हस्मन्)* SV. 1, 4, 1, 4, 5. Wohl ein fehlerhaftes Wort.  
 पुरुधा s. u. पुरुध.  
 पुरुनिष्ठं und °निष्ठो (पुरु + नि) adj. *unter Vielen hervorragend* RV. 5, 1, 6. 8, 2, 9.  
 पुरुनिर्षिध् (पुरु + निः) adj. *reichlich gewährend, — spendend*: Indra RV. 1, 10, 5.  
 पुरुनिर्षिधन् (पुरु + निः) adj. *dass* RV. 4, 38, 2.  
 पुरुनृम्णो (पुरु + नृ) adj. *vielfache Tüchtigkeit beweisend*: Indra RV.

8, 46, 21.  
 पुरुपन्था (पुरु + प) m. (nom. °पन्थास्) N. pr. eines Mannes RV. 6, 63, 10.  
 पुरुपम् (पुरु + पम्) adj. *reich an Heerden* ÇĀRṬH. GAṆ. 1, 1.  
 पुरुपुत्रं (पुरु + पुत्र) adj. *kinderreich* RV. 10, 74, 4.  
 पुरुपेश (पुरु + पेश) adj. f. अा *vielgestaltig*: भुवन्दृषिः पुरुपेशासु गर्भः RV. 2, 10, 3.  
 पुरुपेशम् (पुरु + पेश) adj. *dass*: पञ्च RV. 3, 3, 6.  
 पुरुप्रजातै (पुरु + प्र) adj. *vielfach sich fortpflanzen*: प्रुञ्ज RV. 10, 61, 13.  
 पुरुप्रशस्तं (पुरु + प्र) adj. *vielgepriesen* RV. 6, 34, 2. 8, 60, 10. 92, 12. 10, 66, 7.  
 पुरुप्रियं (पुरु + प्रिय) adj. *vielbeliebt* RV. 1, 12, 2. 44, 3. 3, 3, 4. 5, 18, 1. 8, 5, 4. 12, 10. 18, 4. VS. 11, 72.  
 1. पुरुप्रैयं (पुरु + प्रैय) adj. *viel antreibend*, von Agni: पुरुप्रैषस्ततुरि-र्षज्ञसार्धनः RV. 1, 145, 3.  
 2. पुरुप्रैय (wie eben) adj. *von vielfachem Zuruf begleitet (?) (मरुतः)*  
 पुरुप्रैयो अरुन्धोर् नैतशः RV. 1, 168, 5.  
 पुरुभुज् (पुरु + भुज्) adj. *Vieles innehabend, vielerlei besitzend*; nur im voc. du.: die AÇVIN RV. 1, 3, 1. 116, 13. 14. 5, 49, 1. 73, 1. पुरु हि वा पुरुभुजा देहम् 6, 63, 8. 5. 8, 8, 17. 10, 6. 75, 3.  
 पुरुभू (पुरु + भू) adj. *etwa viel erscheinend oder viel geltend*: देवेषु यशो मताय भूपन्दतोय रायः पुरुभूषु नव्यः RV. 9, 94, 3. die AÇVIN 4, 44, 4. superl. 5, 73, 2. 8, 22, 3. 12.  
 पुरुभूत HARIV. 2433 fehlerhaft für पुरुहूत, welche Lesart auch LANGLOIS vorgelegen hat.  
 पुरुभोजम् (पुरु + भो) adj. *viele Genussmittel enthaltend, — gewährend, viel nährend*: गो RV. 3, 34, 9. पुनानो अर्कं पुरुभोजसं नः 7, 9, 2. रत्न 75, 8. गिरि 8, 77, 2. VALAKH. 1, 2 (daher NAIGH. 1, 10 so v. a. मेय). die AÇVIN RV. 8, 22, 16.  
 पुरुमनस् (पुरु + म) adj. *ein zur Erklärung von पुमंस् gebildetes Wort* NIR. 9, 15.  
 पुरुमंत्सु (पुरु + म) adj. *einsichtsvoll*: die AÇVIN RV. 1, 158, 1.  
 पुरुमन्त्रं (पुरु + म) adj. *freudenreich*: die AÇVIN RV. 8, 5, 4. 8, 12.  
 पुरुमङ्ग (पुरु + म) m. N. pr. eines Mannes mit dem patron. Āṅgi-rasa Ind. St. 3, 223, a.  
 पुरुमार्यं (पुरु + मार्या) adj. *der viele Künste, Kräfte hat, wunderbar*: Indra RV. 3, 51, 4. 6, 21, 2. 22, 1. der Wagen der AÇVIN 1, 119, 1.  
 पुरुमौट्य (पुरु + मा) m. N. pr. eines Mannes RV. 8, 57, 10.  
 पुरुमित्रं (पुरु + मित्र) m. N. pr. eines Mannes RV. 1, 117. 20. 10, 39, 7. auf Seiten der Kuru MBu. 1, 2448. 2, 2004. 5, 2207. HARIV. 5017 (lies: °मित्रश्च). 5498.  
 पुरुमीढ (पुरु + मीढ) und ved. °मीढकं m. N. pr. eines Mannes RV. 1. 151, 2. 183, 5. 5, 61, 9. AV. 4, 29, 4. 18, 3, 15. Liedverfasser, mit dem patron. Āṅgīrasa (ANUKR.), RV. 8, 6, 14. Saṅhōtra, Liedverfasser von RV. 4, 43. 44. Sohn Suhotra's MBu. 1, 3720. Enkel Suhotra's und Sohn Hastiu's (Brhant's) HARIV. 1055. 1755. VP. 432. BULG. P. 9, 21, 21. 30. mit dem patron. Vaidadaçvi PĀRṆAV. BR. 13, 7, 12.  
 पुरुमेध (पुरु + मेधा) 1) adj. *weisheitsvoll*: पुरुमेधश्चित्तकंवे नरं दात् RV. 9, 97, 52. — 2) m. N. pr. mit dem patron. Āṅgīrasa (ANUKR.), Liedver-